

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/५४०/२०१९
 दिनांक : ०७/१२/२०१९

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.


विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक १३/१२/२०१९ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १३/१२/२०१९ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या
 प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली
 आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



प्र.उप नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.
 मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 कार्यपत्रिका क्रमांक - १०

दिनांक : १३/१२/२०१९

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १३/१२/२०१९ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) दिनांक २७/०९/२०१९, ११/१०/२०१९, ०८/११/२०१९, २२/११/२०१९ (दु.२.४५) व ३०/११/२०१९ (दु.३.४५ वा.) रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.८) सभावृत्तांत कायम करणे.

आ) दिनांक २२/११/२०१९ (दु.३.०० वा) व ३०/११/२०१९ (दु.४.००वा) रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र. ९) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) म.न.पा.च्या भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई, देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाजाची मुदत दि.३१/१२/२०१८ रोजी संपुष्टात येत असल्याने, अल्प मुदतीची ई निविदा नोटीस क्र.२/२०१५-१६ भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता,साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाजासाठी प्राप्त झालेल्या दुस-या वर्षाचे दरमहा र.रु.१,३४,७५०/- (अक्षरी र.रु.एक लाख चौतीस हजार सातशे पन्नास फक्त) दरानुसार मे.सुमित स्पोर्ट्स अन्ड फिटनेस इक्विपमेंटस् चिंचवड यांना भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई, देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाज मुदतवाढ दि.१/१/२०१९ ते मनपाचे सर्व जलतरण तलाव भाडे कराराने चालविण्यास देणेकामीची ई निविदा प्रक्रीया होईपर्यंत देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेतबाबत विचार करणे.


(दिनांक १३/१२/२०१९ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सार्वजनिक वाचनालय हे सोहम लायब्ररी यांना करारनामा करून दि.०१.०९.२०१९ ते ३१.०७.२०२० अखेर ११ महिने कालावधीकरीता प्रतिमहा र.रु.१०,०००/- मानधनवर चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) कार्याध्यक्ष, पुना डीस्ट्रीक्ट इंटरऑफिसेस स्पोर्ट्स असोसिएशन,पुणे ४११ ००२ यांनी सन २०१९-२० मध्ये १) बॅडमिंटन २) फुटबॉल ३) लॉनटेनिस ४) व्हॉलीबॉल या ४ क्रीडा स्पर्धा आर्थिक पुरस्कारासाठी म.न.पा.स दिलेल्या

आहेत. या ४ क्रीडा स्पर्धांना अनुक्रमे १) र.रु.४७,०००/- २) र.रु.२०,०००/- ३) र.रु.३०,०००/- ४) र.रु.२२,०००/- एकूण र.रु.१,१९,०००/- इतका खर्च असून यामध्ये मैदान/कोर्ट , पंचांचे मानधन, शटल्स किंवा चेंडूचा खर्च, विजयी व उपविजयी संघातील खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे, चषक,फोटोग्राफर ई. सर्व बाबींचा समावेश आहे. त्यानुसार पुना डीस्ट्रीक्ट इंटरऑफिसेस स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या विविध क्रीडा स्पर्धांना सन २०१९-२० करीता म.न.पा.च्या वतीने आर्थिक पुरस्कार देणेकामी आर्थिक सहाय्य र.रु.१,१९,०००/- (अक्षरी र.रु.एक लाख एकोणीस हजार फक्त) अदा करणेस व सदरचा खर्च क्रीडानिधी - वार्षिक स्पर्धा क्रीडा कला या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.४) पिंपरी चिंचवड शहरातील वर्तमान तसेच भविष्यात घोषित होणारे पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न,अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कारार्थी खेळाडूंचे त्यांच्या निवासाकडे जाणेकामी दिशादर्शक फलक लावणेस व सदरचे काम स्थापत्य विभाग यांचेमार्फत करणेस व त्याकामी येणा-या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



प्र. उप नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/५४० /२०१९

दिनांक : ०७/१२/२०१९ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.